

PRECISION WIRES INDIA LIMITED

REGD. OFFICE: SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA. TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687

E-MAIL : mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com CIN: L31300MH1989PLC054356

WORKS: PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,

SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.

TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 2nd August, 2022

BSE Limited (BSE)

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Company Code: 523539

The Manager,

Listing Department

National Stock Exchange of India Limited (NSE)

'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra - Kurla

Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

Symbol:PRECWIRE

Dear Sir/Madam,

Subject: <u>Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 33rd Annual General Meeting to be held on Friday, 2nd September, 2022 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), Remote E-voting Information and Book Closure.</u>

This is to inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, Precision Wires India Limited ("the Company") has decided to hold its 33rd ("Thirty Third") AGM on Friday, 02nd September, 2022, through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisements published on Tuesday, 02nd August, 2022 in Free Press Journal (in English language) and Navshakti (in Marathi language) in respect of information regarding the 33rd AGM of the Company.

The aforementioned newspaper publication may also be accessed on the website of the Company viz., www.precisionwires.com.

We request you to please take the above information on your record Thanking you,

Yours Faithfully,

For Precision Wires India Limited

Deepika Pandey Company Secretary

Encl: As Above

SHERIFF'S NOTICE **AUCTION SALEOF IMMOVABLE PROPERTY** IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMB AY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION COMMERCIAL **EXECUTION APPLICATION NO. 2 OF 2021**

COMMERCIAL SUITNO.1309 OF 2019

Blacksoil Realty Investment Advisors LLP & Anr.. ...Plaintiffs Versus

Heena Patel and Ors. Defendants Pursuant to the Warrant for Sale of immovable property dated 30th August, 2021 issued by the Hon'ble High Court, Bombay in the abovementioned Commercial Execution Application No. 2 of 2021 in Commercial Suit No. 1309 of 2019 and pursuant to the Order dated 18th July, 2022 passed by the Hon'ble Chamber Judge His Lordship Shri Justice B.P. Colabawalla of the Hon'ble High Court Bombay, the offers are invited in sealed / closed covers by the Sheriff of Mumbai for the auction sale of Property situated at Juhu, forming part of Survey No. 70 of Juhu in the Sub-District of Mumbai City and Suburban being Plot No. 12 and forming part of CTS No. 808 and containing by admeasurement about 1208 sq. meters (1204.90 per the property Register Card) or thereabouts and bounded as follows:

: By a 40' wide road On or towards the North : By Plot No. 13 On or towards the South On or towards the East : By a 40' wide road No. 12 : By Plot No. 11 On or towards the West

alongwith Demand Draft / Pay Order in the sum of Rs. 5,00,00,000/- (Rupees Five Crores only) as Earnest Money Deposit drawn in favour of "Sheriff of Mumbai", payable at Mumbai so as to reach the Sheriffs office on or before 12th August, 2022 by 5.00 p.m.

The sale will be held on "As is where is basis and as is what is basis".

The offers will be opened and considered before the Hon'ble Chamber Judge, High Court, Bombay in Court Room No. 02, High Court Main Building, Ground Floor, High Court, Bombay on Thursday, the 18th August, at 2.30 p.m. when the bidders may remain present and increase their offers, if they so desire. The inspection of the said property will be given to the intending bidders on 2nd, 3rd and 4th August, 2022 between 1.00 p.m. to 4.00 p.m. The Hon'ble Court reserves its right either to accept or reject any offer without assigning any reason therefore. A copy of terms of conditions of the sale and undertaking to be executed by the bidders will be available in Sheriffs office situated at Old Secretariat Building (City Civil Court Building), Ground floor, Next to University of Mumbai, K.B. Patil Marg, Mumbai - 400 032, on any working day during the office hours on payment of Rs. 500/- (Non refundable non adjustable).

Dated this 21st July, 2022,

Dv. Sheriff of Mumbai For Sheriff of Mumbai



THE AKOLA URBAN **CO.OPERATIVE BANK LTD., AKOLA**

(Multi State Scheduled Bank)

Admn. Off.: - "Jankalyan", 58/59, Toshniwal Layout, Behind Govt. Milk Scheme, Murtizapur Road, Akola.

PUBLIC TENDER NOTICE FOR SALE

(In terms of The securitization and reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 6,7,8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002)

Γhe undersigned as Autorised officer The Akola Urban Co-operative Bank Ltd., Akola Kalbadevi Branch, Mumbai has taken over the Physical possession of the below mentioned property pursuant to Notice Dated 08.01.2016 issued by the Banks U/s 13(2) of The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act - 2002 in/for the account of M/s. Project developers, Proprietor Late Shri mohan Sadashiv Kale through its Legal heirs - Smt. Chaya Mohan Kale, Sagarika Mohan Kale, Monica Mohan Kale, Ashish Mohan Kale, All R/o C/B/01, Sahydri, Plot No. 13, Secotr 10, Kamothe Navi Mumbai with right to sale the same on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" for realization of banks dues as specified below. Bank has taken Physical Possession on dt. 21.04.2016. The Undersigned here by invites tenders in sealed envelopes from the nterested purchasers in respect of the below mentioned property on the terms and conditions stipulated herein below:-

Name of Borrower: - M/s Project Developers, Propritor Late Shri Mohan Sadashiv Kale through its Legal heirs Smt. Chaya Mohan Kale, Sagarika Mohan Kale, Monica Mohan Kale, Ašhish Mohan Kale, All R/o C/B/01, Sahyadri, Plot No. 13, Sector 10, Kamothe, Navi Mumbai. 1) Smt. Chava M Kale R/o C/B/01, Sahvadri,

Plot No. 13, Sector 10, Kamothe, Navi Mumbai. 2) Smt. Snehprabha Kankale R/o M.I.G., CIDECO, 6th Scheme, Nashik Presently Deshmukh Peth, Akola. Late Shri Sheshrao Bhagwan Bhatkar through

Legal Heirs, A) Shri Satish Sheshrao Bhatkar

Name of Guarantors

Name of Mortgager

Guarantors

R/o Near Asra Floor Mill, Shastri Nagar, Akola. B) Sau Padmaja Jayantrao Mankar, C) Sau. Sharda Ram Bagere, Above No. B) & C) R/o C/o Shri Satish S Bhatkar, Near Asra Floor Mill, Shastri Nagar, Akola. D) Smt. Chaya M Kale R/o C/B/01, Sahyadri, Plot No. 13, Sector 10, Kamothe, Navi Mumbai. E) Smt. Snehprabha Kankale R/o M.I.G., CIDECO, 6th Scheme, Nashik Presently Deshmukh Peth, Akola.

Dues outstanding against the

Outstanding as on 31.12.2015 for Loan A/c No. 10200310000084 Principal + Interest+Penal Interest and other Charges of Rs. 1,76,17,090=00 & future interest from 01.01.2016 till realization together with all other incidental cost, charges & expenses.

Sale / Reserve Value Description of Propertiy

Date - 30.07.2022

Rs. 25,00,000/- (Twenty Five Lac only) Snehprabha Kankale and Chava Kale having equal undivided share of the plot of the western side of the north south division, Nazul Plot No. 10/2 Nazul Sheet No. 36-C total area 1357 sq.ft. plot is situated at Deshmukh fail, opp. Shivaji College bearing of Akola towards East - Patils Plot & house towards West - Road, towards North - House of Santoshsing, towards South - Road.

TERM AND CONDITIONS -

1) Blank tender's form will be available at the Akola Urban Co-operative Bank Ltd. Akola, Main Branch, Akola as well as Kalbadevi Branch Mumbai of the Bank on any official working days from Dt. 17.08.2022 to 01.09.2022 between 11.00 am to 2.00 pm can be obtained by depositing Rs. 500 + GST (Rs. Five Hundred + GST) which is non refundable.

2) The Offerer should submit their tender in a sealed envelopes at Main Branch, Akola or Kalbadevi Branch, Mumbai of the Bank along with refundable without interest Earnest money Deposit (EMD) 10% of the amount of his / their offer by Demand Draft / Pay Order in favour of the Bank payable at Akola on or before 01.09.2022 prior to 3.00 pm

The Tenders submitted without the prescribed EMD amount shall be summarily rejected.

4) The tenders received within stipulated time period will be opnened on dated 2.9.2022 at about 11.30 am at Head Office of the Bank. Where the offerer may remain present and increase the amount of offer, if he / they so desired

5) The successful bidder will have to deposit 25% (including EMD amont) of the sale price immediately i.e. on the same day dt. 2.9.2022 & the balance 75% amount + amount of stamp duty will have to be deposited within 15 days from the date of acceptance of the tender. If succesful bidder fail to deposit the balance amount within time limit, the said bid amount will be forfeited.

The Bank is not aware of the outside liabilities if any in respect of the above mentioned property and hence all charges, levies, taxes and other liabilities if any accruing on account above shall be solely born by the successive Bidder.

7) The Authorised Officer is not bound to accept the highest offer or any or all offers and may reject the same without assigning any reason thereof 8) The purchaser has to bear all stamp duty, registration fee and other expenses, taxes, duties in respect of purchase of the property.

9) For the further terms and conditions of sale, contact to The Authorised Officer of the The Akola Urban Co-operative Bank Ltd., Akola Main Branch and Kalbadevi Branch, Mumbai 10) In case of non-acceptance of offer of purchase by the Bank, the

amount of 10% paid along with the application will be refunded without any interest with in the 30 working days. 11) Sale shall be in accordance with the provision of SARFAESI Act

12) The above Sale notice is also available on our Bank web side

'www.aucbakola.com". **Authorised Officer** Place - Mumbai

The Akola Urban Co-operative Bank Ltd. Akola Kalbadevi Branch - Mumbai.

IndusInd Bank C 201, 2nd Floor, Business Square, Solitaire Corporate Park, Andheri East, Mumbai 400093

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [U/S 13(4)] (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the IndusInd Bank Ltd under the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated **20-11-2021** thereby calling upon the borrowers **1. W/s. Ambay Clearing Agency and Co-borrowers** 1. Rajkaran Jagdishprasad 2. Seema Rajkaran to repay the amount mentioned in the said notice being Rs. 23537816.17 /- (Rupees Two Crores Thirty Five Lakhs Thirty Seven Thousand Eight Hundred Sixteen and Paise Seventeen Only) as on 26-10-2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this 28th day of July 2022.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IndusInd Bank Ltd., for an amount of INR. Rs. 23537816.17 /- (Rupees Two Crores Thirty Five Lakhs Thirty Seven Thousand Eight Hundred Sixteen and Paise Seventeen Only) as on 26-10-2021 and further interest thereon, plus costs, charges, erest thereon, plus costs, charges

411.57 sq.ft (carpet) in the building known as Ishapani CHSL Building, 120/122, CTS No 1037, Fort Division, Modi Street , Fort Mumbai 400001

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that piece and parcel of Flat No. 502 situated on 5th Floor admeasuring area

> Authorised Office IndusInd Bank Ltd.

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Date: 28.07.2022 Place: Mumbai

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 29.11.2021 calling upon the Borrowers AJAY BHARATKUMAR BHATT ONSTREET COMMUNICATION, C 201, BIG SPLASH, SECTOR 17, VASHI, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 400703, AJAY BHARATKUMAR BHATT ; FLAT NO 2, MEGHDOOT TRIVENI BLDG 2, NATAKWALA LANE, BORIVALI WEST, MIIMRAI MAHARASHTRA - 400092 NEFLAM AJAY RHATT : FLAT NO 2 MEGHDOOT TRIVENI BLDG 2, NATAKWALA LANE, BORIVALI WEST, MUMBAI, MAHARASHTRA - 400092, to repay the amount mentioned in the Notice being Rs.2,13,160.08 (Rupees Two Lakh(s) Thirteen Thousand One Hundred Sixty And Paise Eight Only) against Loan Account No. HHLTHN00429620 as on 27.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 27.07.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.2,13,160.08 (Rupees Two Lakh(s) Thirteen Thousand One Hundred Sixty And Paise Eight Only) as on 27.11.2021 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 405, 4TH FLOOR, BUILDING BLOCK G2, VAIBHAV VASHIND HILLS. NASIK HIGHWAY, SARMAL ROAD, VILLAGE SARMAL, VASIND, THANE MAHARASHTRA-421605.

Date : 27,07,2022 **Authorised Officer** INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED



Circulars.

PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356, PAN: AAACP7555L Regd.Office: Saiman House, J.A.Raul Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. TEL: +91-22-24376281, FAX: +91-22-24370687
E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the Thirty Third (33rd) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Precision Wires India Limited (the 'Company') will be held on Friday, September 2, 2022 at 01.00 p.m. (IST) through Video Conference Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021, the Company has sent the Notice of the 33rd AGM along with the Annual Report 2021-22 on Monday, August 01, 2022, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfel Agent ('Registrar') and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI

The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 33rd AGM is available on the website of the Company at www.precisionwires.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended

from time to time, the Company is providing to its Members the facility of remote Voting before / during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means

The detailed instructions for remote e-Voting are given at point 17(B)(I) of the Notice of the 33rd AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote Tuesday. August 30. 2022 e-Voting (09.00 a.m. IST) Conclusion of remote e-Voting Thursday, September 1, 2022 (05.00 p.m. IST) The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and

Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paidup equity share capital of the Company as on Friday, August 26, 2022 ('cut-off date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register

of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the

facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request a evoting@nsdl.co.in. However, if the Member is already a registered with NSDI

for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires

shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as of the cut-off date may follow the login process mentioned at point 17(B)(I) of the Notice of the AGM.

Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for e-Voting facility. A person who is not a member as on the cut-off date should treat Notice of the

AGM for information purposes only.

M/s. Ragini Chokshi & Company, Company Secretaries Firm, (Membership No 2390) has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

In case of any gueries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Anubhav Saxena from NSDL at the designated e-mail IDs: evoting@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

| Login Type | Helpdesk Details | |
|----------------------|--|--|
| Securities With NSDL | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430 | |
| Securities with CDSL | Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 | |

Book Closure and Dividend:

Place: Mumbai

Date: 02nd August, 2022

or 022-23058542/43

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 27, 2022 to Friday, September 2, 2022 (both days inclusive) for the purpose of 33rd AGM and payment of dividend for the financial year 2021-22. The dividend, if declared by the Members, will be paid on or before Saturday, October 1, 2022. For Precision Wires India Limited

Deepika Pandey

Company Secretary ACS No.: 41277

PUBLIC NOTICE

☐ HDFC

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Regd Office: Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumba CIN: L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.com

Notice is hereby given to the public at large that Mahavir Enterprises ("the Developers") is developing the property mentioned in the Schedule hereunder written pursuant to Registered Tripartite Agreement dated 22-04-2022 bearing Registration No. Panvel-3-7314-2022 executed between City Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO), Mr. Chandrabhaya Raghnunath Patil and the Developers. Transfer Order No. CICDO/ULWE/2022/1032 dated 17-05-2022 issued by CIDCO to the Developers. Further Housing Development Finance Corporation Limited (HDFC) is desirous of recommending housing loans to prospective purchasers purchasing the residential units in the project named "MAHAVIR CHANDRABHAGA" which is being constructed by the Developers on the said property. Any person having any claim, right, title and interest in respect of the

said property or any part thereof is hereby called upon to make the same known in writing to 'Head-Operations-Legal, Housing Development Finance Corporation Limited, Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020 within 15 days from the date hereof.

SCHEDULE OF THE PROPERTY

Plot No. 209, Sector No. 24, Ulwe Node, Navi Mumbai. Dated: 29-07-2022

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD., Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Recla Churchgate, Mumbai 400 020.

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulation, 2017)

KRUGER M AND E INDUSTRIES (INDIA) PRIVATE LIMITED Name of the corporate person Kruger M And E Industries (India Private Limited 2 Date of Incorporation of corporate person | 04th November, 1996 3 Authority under which corporate person Registrar of Companies, Mumbai is incorporated/Registered Maharashtra.

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF

U29300MH1996PTC103734 4 Corporate Identify Number 5 Address of the registered office and Gut No -329A, 330, 332, 333A, 333B, 336B & 336C Village-Kalamgaon principle office (if any) of corporate person Tal- Shahapur Thane - 421601, Maharashtra, India 6 Liquidation commencement date of 29/07/2022 corporate person 7 Name address email address Mr. Venugopal Madhavan Panicke A-801, Neel Sidhi Tower, Sector 12 telephone number and registration number of the liquidator Plot 195, Vashi, Navi Mumbai - 400703 Email Id: vmprmc@gmail.com Phone No.: +91- 9820083003 Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P01162/ 2018-2019/11915 28/08/2022 8 Last date of submissions of claim

Notice is hereby given that the Kruger M and E Industries (India) Private Limited has commenced voluntary liquidation on 29th July, 2022. The stakeholders of Kruger M and E Industries (India) Private Limited are hereby

called upon to submit a proof of their claims, on or before 28th August, 2022 to the liquidator at the address mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means

Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties. Date: 02/08/2022 Venugopal Madhavan Panicker

Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01162/2018-2019/11915

SW INVESTMENTS LIMITED

Registered office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. Tel: 91 22 42877800 Fax: 91 22 42877890 CIN: L65990MH1980PLC023333

NOTICE OF 42nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ("AGM") of the nembers of SW Investments Limited is scheduled to be held on Wednesday, 24thAugust, 2022 at 3.00 p.m. at through Video Conferencing/Other Audio Visual Means, in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder read with Circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the Notice along with explanatory statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013.

The Company, in accordance with the applicable regulatory requirements, have sent Notice along with the Annual Report through electronic mode on Saturday, July 30, 2022to the shareholders/beneficiaries who have registered their email address with the Depository Participants or Registrar and Transfer Agent of the Company. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Link ıtıme India Private Limited, C 101, 247 Park,LBSMarq, Vikhroli West, Mumbai 400083 or email at rnt.helpdesk@linkintime.co.in. The Notice along with the Annual Reportis also available on the Company's website www.sw1india.com, on the website of NSDL www.evoting.nsdl.com and on the website of BSE Limited www.bseindia.com where the Company's shares are listed.

Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from **Thursday, August 18, 2022 to Wednesday**, August 24, 2022 (both days inclusive) for the purpose of 42nd AGM.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and as per General Circular no. 02/2021 dated May 05, 2022 January 13, 2021, 20/2020 dated 5th May, 2020, 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 date April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, May 13, 2022, issued by the SEBI, the Company is providing the remote e-voting facility (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide remote e-voting/e-voting facility.

n this regard, the Members are hereby further notified that:

1. Date and time of Commencement of remote e-voting: Saturday, August 20, 2022 at 9.00 a.m.

2. Date and time of end of remote e-voting: Tuesday, August 23, 2022 at 5.00 p.m.

3. Remote e-voting facility will not be provided beyond Tuesday, August 23, 2022 at 5.00 p.m.

4. Cut-off date as on which the right of voting of members shall be reckoned: Wednesday, August 17, 2022.

n case a person has become the member of the Company after dispatch of the Notice but on orbefore the cut- off date may obtain their login details for remote -voting by sending an email to evoting@nsdl.co.in.

5. A member may participate in the AGM after exercising the right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM.

6. The facility for voting will also be made available during the AGM and those members present at the meeting through VC/OAVM, who have not cast their votes through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM

7. Once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

8. Members holding shares in physical mode or whose e-mail addresses are not registered, may cast their votes through e-voting system by mailing their Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) to cosec@sw1india.com or evoting@nsdl.co.in

the following toll free no.: 1800-222-990. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM

9. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions

(FAQs) for members and e-voting user manual for members available at the

Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at

By order of the Board of Directors For SW Investments Limited

Place: Mumbai Date: August 01, 2022

Shaily Dedhia **Company Secretary**

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas,

The Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED ("IHFL"). under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcer of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 25.09.2021 calling upon the Borrowers ESHWARLAL SHAMBHULAL DAVE, PAWAN SHAMBULAL DAVE, SHAMBULAL, GEETA SHAMBHULAL DAVE AND ABDUL HAMID DARUDWALE to repay the amount nentioned in the Notice being Rs. 25,22,299,96 (Rupees Twenty Five Lakhs Twenty Two Thousand Two Hundred Ninety Nine and Paise Ninety Six Only) as on 26.06.2021 against Loan Account No. HLAPBOR00490651 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. Further the IHFL has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Edelweiss Asset Reconstruction Company Limited as Trustee of EARC Trust -SC 439 by way of an Assignment Agreement dated 30.09.2021.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 27,07,2022,

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Edelweiss Asset Reconstruction Company Limited for an amount Rs. 25,22,299.96 (Rupees Twenty Five Lakhs Twenty Two Thousand Two Hundred Ninety Nine and Paise Ninety Six Only) as on 26.06.2021 and interest

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of he Act in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY SHOP NO.18. GROUND FLOOR . BLDG NO. H-1/2/3. POONAM SAGAR COMPLEX BLDG NO. 1 TO 5 CHS. NR PARIVAR RESTAURANT, OFF POONAM SAGAR ROAD, MIRAROAD EAST, THANE-401107, MAHARASHTRA- 401107.

Authorised Officer

Date: 27.07.2022 **Edelweiss Asset Reconstruction Company Limited** Trustee of EARC Trust - SC 439

SW INVESTMENTS LIMITED

Registered office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333 E-mail: cosec@sw1india.com Website: www.sw1india.com Tel: 91 22 42877800 Fax: 91 22 42877890

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of Companies Act, 2013 (Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,2016, as amended from time to time (the Rules) notified by the Ministry of Corporate Affairs, the Company is required to transfer all shares in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Account in respect of which dividend has not claimed by the shareholders for seven consecutive years or more

The Company in compliance with the aforesaid Rules has sent individua notices to all those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF suspense Account and have also uploaded full details of such shares due for transfer as well as unclaimed dividends on the website of the company at https://www.sw1india.com/unclaimed-unpaid-dividend.php. Shareholders are requested to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividends and the shares transferred to the IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders may take further note that in case the Company does not receive any communication from themby November 04,2022 the Company shall, in compliance with the requirements set out in the Rules, transfe the shares to the IEPF Authority within 30 days of dividend becoming due to be transferred to IEPF suspense account (i.e. 30 days from 4th November, 2022) Further, concerned shareholders holding shares in physical form and whose

shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate held by them for the purpose of transfer of shares to the IEPF suspense account as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to IEPF pursuant to the Rules. In respect of shares held in dematerialized form, the Company shall inform thedepository by way of corporate action for transferring the shares to IEPF suspense account

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C 101 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 at Ph: +91 22 49186270 Fax: +91 22 49186060; Email: iepf.shares@linkintime.co.in

> For SW Investments Limited Sd/ **Shaily Dedhia**

Mumbai, August 1, 2022

Company Secretary ** BDH INDUSTRIES LIMITED

Registered Off.: Nair Baug, Akurli Road, Kandiyli East, Mumbai - 400101; CIN: L24100MH1990PLC059299 Tel. No.: 022-6155 1234; E-mail: investors@bdhind.com; Website: www.bdhind.com NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING,

BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Company will be hel on Wednesday, 24th August, 2022 at 3.00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OVAM) in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requiren Regulations 2015 read with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021 and 5th May 2022 and Circular dated 12th May 2020 and 15th January 2021 issued by Securities and Exchange Board of India (collectively referred to as Relevant Circulars) to transact the business as set out in the Notice of the said Annual General Meeting. In terms of the Relevant Circulars the Notice of the 32nd Annual General Meeting and the Annual Report for the financial year 2021-22 has been sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Compar

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 18th August, 2022 to Wednesday, 24th August, 2022, both days inclusive, for the ourpose of AGM and entitlement of dividend, if declared at the 32nd Annual General Meeting The dividend will be payable to those Members, whose names appear in the Register of Members of the Company as on 24th August 2022 and those beneficial owners whose name are provided by National Securities Depository Ltd. (NSDL) and Central Depository Service (India) Ltd. (CDSL) as at the close of business hours on Wednesday, 17th August, 2022 subjec o deduction of tax at source as applicable. The dividend recommended by the Board of ₹ 3.60 per equity share of face value ₹ 10/- each for the financial year ended 31st March, 2022

f sanctioned will be paid on or before 22nd September, 2022. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Compani (Management and Administration) Rules, 2014 as substituted by the Companies (Managemer and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their vote on all resolutions stated in the notice of the 32nd Annual General Meeting using electronic voting system and the business may be transacted through the e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL).

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and relevant Rules thereunder a

members are informed as follows:-1. The business may be transacted through voting by electronic means

2. Date and time of commencement of remote e-voting : Sunday, 21st August, 2022 at 9.00 a. m. 3. Date and time of end of remote e-voting: Tuesday, 23rd August, 2022 at 5.00 p. m.

4. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p. m. on Tuesday, 23rd August 2022. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. A vote once cast on the resolution would not be allowed to change it subsequently. 5. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting and through e-voting system during the 32nd AGM is Wednesday, 17th August 2022. The voting rights of

members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date. 6. Any person who becomes a member of the Company after sending notice of 32nd AGM by email and holding shares as of the cut-off date i. e. 17th August, 2022 may obtain the login

ID and password by sending an e-mail to ${\it evoting@nsdl.co.in}$ by mentioning his Folio No. DP ID and Client ID No. However, if any Member is already registered with NSDL for re e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote.

7. The Members who have cast their vote by remote e-voting prior to 32nd AGM can participate in the 32nd AGM through VC / OVAM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting system during the 32^{nd} AGM. 8. The Members participating in the 32nd AGM and who have not cast their vote by re

e-voting shall be entitled to cast their vote through e-voting system during 32nd AGM. 9. The Members are requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM fo

0. The Notice of the 32nd AGM and Annual Report for the financial year 2021-22 is available or the Company's website www.bdhind.com (Weblink - https://bdhind.com/pdf/Annual Report_2021-2022.pdf), website of NSDL www.evoting.nsdl.com and website of stock exchange www.bseindia.com

attending the 32nd AGM through VC / OVAM facility provided by NSDL

1.In case of any queries the Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the Downloads section of www.evoting.nsdl.com contact at toll free no. 18001020990 and 1800224430 or send a request to Mr. Amit Vishal $Senior\ Manager\ /\ Ms.\ Pallavi\ Mhatre,\ Manager\ -\ NSDL\ at\ evoting@nsdl.co.in.$ By Order of the Board

Place: Mumbai Date : 2nd August 2022 (for immovable property)

For **BDH Industries Limited**

Nikita Phatak Company Secretary FCS10547 सर्वसाधारण जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल में. मुथूट फायनान्स लि. यांनी 2nd August 2022 रोजी अनुसूचित केलेला प्रस्तावित सार्वजनिक लिलाव (तारण दागिन्यांचा) काही अपरिहार्य परिस्थितींमुळे, पुढे ढकलण्यात आला आहे आणि आता तो 6th September 2022. ला अनुसूचित करण्यात आला आहे. सार्वजनिक लिलावाची जाग व वेळ तीच राहिली जी संबंधित कर्जदारांना आधीच सूचित करण्यात आली आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी, स्वारस्य असलेल्या व्यक्ती आमच्या अशिलाच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

कोइली अँड सोबती ॲडवोकेटस ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-॥, नवौ दिल्ली - 110024

टीपः ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साध auctiondelhi@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461.

एसडब्ल्यू इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५ वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. सीआयएन: एल६५९९०एमएच१९८०पीएलसी०२३३३३ ईमेल: cosec@sw1india.com वेबसाईट: www.sw1india.com फोन: ९१ २२ ४२८७ ७८००, फॅक्स: ९१ ०० ४२८७ ७८९०

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १२४(६) सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, टान्सफर ॲण्ड रिफंड) २०१६ (रुल्स) च्या तरतुदींना अनुसरुन सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीला सात क्रमवार वर्ष किंवा अधिक करिता दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भात इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) च्या नावे सर्व शेअर्स हस्तांतर करणे आवश्यक आहे.

कंपनीने सदर रुल्सच्या अनुपालनात आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्याचा संभव आहे त्या सर्व भागधारकांना वैयक्तीक सचना पाठविल्या आहेत आणि कंपनीची वेबसाईट https://www.sw1india.com/unclaimed-unpaiddividend.php येथील कंपनीच्या वेबसाईटवर हस्तांतरणासाठी नियम असे शेअर्स तसेच दावारहित लाभांशाचा तपशिल सुध्दा अपलोड केलेला आहे. भागधारकांना आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्या संभव असलेले शेअर्स आणि दावारहित लाभांशाचा तपशिल पड़ताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की. आयर्डपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित शेअर्स आणि दावारहित लाभांश दोन्हींचा रुल्स अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडुन परत मिळवण्यासाठी दावा करता येईल. संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, जर कंपनीला ४ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत त्यांच्याकडुन कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समधील नमुद आवश्यकतेचे पालन करुन आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे हस्तांतरणासाठी नियत बनलेला लाभांशाचे ३० दिवसात (४ नोव्हेंबर, २०२२ पासून ३० दिवस) आयईपीएफ ॲथॉरिटीकडे शेअर्स

पुढे प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे . हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्यांनी नोंद घ्यावी की कंपनी रुल्सनुसार आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तातरित करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐंवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदणीकत आहे ते आपोआप रह होईल आणि वाटांघाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल. भागधारकांनी पढ़े नोंद घ्यावी की, तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेला तपशिल हा रुल्सला अनुसरुन आयईपीएफकडे प्रत्यक्ष शेअर्स हस्तांतरणासाठी कंपनीद्वारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील पुरेशी सूचना मानण्यात यावी. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर धारण केलेल्यांच्या संदर्भात कंपनी आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना कलवेल

वरील विषयावरील कोणत्याही चौकशीकरिता भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३, फोन: +९१ २२ ४९१८६२७०, फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सही/-शैली देढिया मुंबई, १ ऑगस्ट, २०२२ कंपनी सेक्रेटरी



प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल३१३००एमएच१९८९पीएलसी०५४३५६, पॅन : AAACP7555L नोंदणीकृत कार्यालय: सायमन हाऊस, जे ए राऊळ मार्ग, सयानी रोड समोर, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५.

दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २४३७६२८१, फॅक्स : + ९१ २२ २४३७०६८७ ईमेल: mumbai@pwil.net, संकेतस्थळ: www.precisionwires.com

३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा,

(३३वी) वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दिनांक, ३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १. ०० वाजता केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे. सामान्य परिपत्रक जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केले आहे दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख रमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांना अनुसरून आणि सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ यांना अनुसरून ज्या सभासदांचेइ मेल तपशील कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (रजिस्ट्रार) तसेच डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२१–२२ साठीचा वार्षिक अहवालआणि ३३ व्या एजीएम सचना केवळ इलेक्टॉनिक माध्यमातन सोमवार. ०१ ऑगस्ट. २०२२ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार एजीएमची सूचना यांच्या

एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट यांचा समावेश आहे, कंपनीचे संकेतस्थळ www.precisionwires.com येथे त्याच प्रमाणे भांडवली बाजाराची संकेतस्थळे उदा www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध आहेत. त्यांची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे

आणि इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान घेण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची नियक्ती केलेली आहे. रिमोट ई-व्होटींग साठीचे तपशीलवार निर्देश ३३ व्या एजीएमच्या सूचनेच्या मुद्दा १७(बी) (I) येथे दिले आहेत. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी

ए. दूरस्थ इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधी दरम्यान उपलब्ध असेल दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला प्रारंभ मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ (स. ०९.०० भाप्रवे)

| | दूरस्थ इ मतदान प्रक्रियेची समाप्ती | गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२ (सं. ०५.०० भाप्रवे) |
|---|--------------------------------------|---|
| 7 | ऱ्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएस | गडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल आर् |
| 7 | वरील प्रमाणे नमद केलेल्या दिवशी आ | ाणि वेळेनंतर सभासदांना इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदा |

- दरम्यान दूरस्थ इ मतदान सुविधेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावू शकतात. ज्या सभासदांनी सभेपूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेलाआहे असे सभासद
- सी. संस्थागत समभागधारक किंवा समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध नोंदणीकृत असेल तर तो / ती सभासद त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा
- वापर करून दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानांचा हक्क बजावू शकते. डी. वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्या व्यक्ती मचना निर्गमित बाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासट बालेली आहे आणि कट ऑफ
- सभासद इ मतदान सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी एनएसडीएल किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)यांच्याकडील यांच्याकडील नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडील डिमॅट खात्याचे सध्याचे लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरू शकतात.
- अशी व्यक्ती जी कट ऑफ तारखेला कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेची

एजीएमच्या पूर्वी दरम्यान दूरस्थ इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून मेसर्स रागिणी चोक्सी अँड कंपनी, कंपनी सेक्रेटरीज फर्म, (सभासदत्व क्रमांक २३९०) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

असल्यास आपण www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात समभागधारकांसाठी उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्सचाकिंवा इ वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता. किंवा एनएसडीएल यांच्याशी टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू शकता किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता किंवा एनएसडीएल यांचे श्री अनुभव सक्सेना यांच्याशी त्यांचा विधीत ईमेल तपशील evoting@nsdl.co.in येथे संपर्क

व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत त्यांना डिपॉझिटरी एनएसडीएल आणि सीडीएसएल यांच्या माध्यमातून लॉग इन करण्यासंदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या

| उद्भवत असल्यास हेल्पडेस्क : | | |
|-----------------------------|---|--|
| लॉग इन प्रकार | हेल्पडेस्क तपशील | |
| एनएसडीएल | लॉग इन संदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या उद्भवत असल्यास सभासदांनी | |
| यांच्याकडील | एनएसडीएल यांच्याशी हेल्पडेस्क साठी evoting@nsdl.co.in येथे किंवा टोल फ्री | |
| प्रतिभूती | क्रमांक १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा. | |
| सीडीएसएल | लॉग इन संदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या उद्भवत असल्यास सभासदांनी | |
| यांच्याकडील | सीडीएसएल हेल्पडेस्क helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा संपर्क | |
| प्रतिभूती | क्रमांक ०२२ - २३०५८७३८ किंवा ०२२ - २३०५८५४२ / ४३ येथे संपर्क साधावा. | |

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२१ ते बधवार दिनांक १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत बंद राहतील, लाभांश, जर सभासदांनी घोषित केला

बेडमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएनः एल३१२००एमएच१९९०पीएलसी०५७८६३

नोंदणीकृत कार्यालयः ए-७०/७१/७२, स्टाईस सिन्नर, नाशिक-४२२११२ संपर्क क्र. ०२५५१-२४०४२० संकेतस्थळ :www.bedmutha.com ईमेलः cs@bedmutha.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन रेग्युलेशन २९, ३३ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा जुन ३०, २०२२ रोजीस संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) सह कंपनीचे सांविधानिक लेखापरिक्षक द्वारे जारी केलेले मर्यादित पूनर्विलोकन अहवाल इतर बाबींसह विचारात घेऊन मंजुर करण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी **बुधवार, ऑगस्ट १०, २०२२** येथे **स. ११.३०** रोजी घेण्यात येणार आहे.

सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.bedmutha.com) आणि स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ http://www.bseindia.com/ आणि https://www.nseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

बेडमुथा इंडस्ट्रिज लिमिटेड करिता सही/-अजय टोपले दिनांक : ०१.०८.२०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मेंबरशीप क्र .: ए२६९३५

(नियम 8(1) पहा) ताबा सूचना

स्थळ : नाशिक

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ("आयएचएफएल")**चे आयएचएफएल सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 25.09.2021 रोजीसूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 25,22,299.96 (रूपये पंचवीस लाख बावीस हजार दोनशे नव्याण्णव आणि सहाण्णव पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HLAPBOR00490651 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार ईश्वरलाल शंभुलाल दवे, पवन <mark>शंबुलाल दवे, शंबुलाल, गीता शंभुलाल दवे आणि अब्दुल हमीद दारुडवाले</mark> यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर **आयएचएफएल** यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिर्षक आणि स्वारस्य **एडलवार्डस असेटस** रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना दिनांक 30.09.2021 च्या नेमणूक करारा द्वारे ट्रस्टी असलेल्या ईएआरसी टस्ट - एससी 439 यांच्या स्वाधीन केले आहेत

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 27.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.25,22,299.96 (रूपये पंचवीस लाख बावीस हजार दोनशे नव्याण्णव आणि सहाण्णव **पैसे फक्त)** पुढील व्याज **26.06.2021** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

दुकान नं. 18, तळमजला, इमारत नं. एच - 1/2/3, पनम सागर कॉम्प्लेक्स इमारत नं. 1 ते 5 सीएचएस, परिवार रेस्टॉरंट जवळ, पूनम सागर रोडच्या बाजूला, मीरा रोड पूर्व, ठाणे -401107, महाराष्ट्र -401107.

अधिकृत अधिकारी तारीख: 27.07.2022 एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ईएआरसी टुस्ट - एससी 439 चे टुस्टी

सनटेक रिॲल्टी लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५ वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. सीआयएन: एल३२१००एमएच१९८१पीएलसी०२५३४६ ईमेल: cosec@sunkeckindia.com वेबसाईट: www.sunkeckindia.com

फोन: ९१ २२ ४२८७ ७८००, फॅक्स: ९१ ०० ४२८७ ७८९० सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १२४(६) सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ऑण्ड रिफंड) २०१६ (रुल्स) च्या तरतुदींना अनुसरुन सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीला सात क्रमवार वर्ष किंवा अधिक करिता दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भात इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) च्या नावे सर्व शेअर्स हस्तांतर करणे आवश्यक आहे.

कंपनीने सदर रुल्सच्या अनुपालनात आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्याचा संभव आहे त्या सर्व भागधारकांना वैयक्तीक सूचना पाठविल्या आहेत आणि कंपनीची वेबसाईट https://www.sunteckindia.com/unclaimed-unpaid dividend.php येथील कंपनीच्या वेबसाईटवर हस्तांतरणासाठी नियम असे शेअर्स तसेच दावारहित लाभांशाचा तपशिल सुध्दा अपलोड केलेला आहे. भागधारकांना आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्या संभव असलेले शेअर्स आणि दावारहित लाभांशाचा तपशिल गडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित शेअर्स आणि दावारहित लाभांश दोन्हींचा रुल्स अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडुन परत मिळवण्यासाठी दावा करता येईल. संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, जर कंपनीला ४ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत त्यांच्याकडुन कोणताही प्रत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समधील नमुद आवश्यकतेचे पालन करून आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे हस्तांतरणासाठी नियत बनलेला लाभांशाचे ३० दिवसात (४ नोव्हेंबर, २०२२ पासून ३० दिवस) आयईपीएफ ॲथॉरिटीकडे शेअर्स

पुढे प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्यांनी नोंद घ्यावी की कंपनी रुल्सनुसार आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तातरित करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐंवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदणीकृत आहे ते आपोआप रद्द होईल आणि वाटाघाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड ोला तपशिल हा रुल्सला अनुसरुन आयईपीएफकडे प्रत्यक्ष शेअर्स हस्तांतरणासात कंपनीद्वारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील परेशी सचना मानण्यात यावी. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर धारण केलेल्यांच्या संदर्भात कंपनी आयईपीएफ सस्पेंस अकाऊंटकडे शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना

वरील विषयावरील कोणत्याही चौकशीकरिता भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई- ४०००८३, फोन: +९१ २२ ४९१८६२७०, फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सनटेक रिॲल्टी लिमिटेड करिता सही/-रचना हिंगारजिया कंपनी सेक्रेटरी

मुंबई, १ ऑगस्ट, २०२२

रिद्धी सिंथेटिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ११-वी, भित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१. दूरध्वनी क्रमांकः ०२२ – ६११५ ५३०० • ई–मेलः ridhisyntheticsltd@gmail.com

वेबसाईट: www.ridhisynthetics.com • CIN: L51900MH1981PLC025265 सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा **गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता** ११-बी, मित्तल

टॉवर. फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे होईल. सदर सचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप, आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि ानि वार्तिक प्रतिकार अविते अन्य अनिवासिक आन्य वित्तार आन्य वार्तिक आन्य वार्तिक आन्य वित्तार अवित्तार आने क्षे लेखापरिक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्याना त्यांच्या नौंदणीकृत पत्यावर ९ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.ridhisynthetics.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://linstavote.linkintime.co.in येथे देखील उपलब्ध आहे.

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, मधील कलम २० सोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ मधील करुम १०८ अन्यये सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमूद करण्यात आलेर्ट्या सर्व ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इन्टाईम द्वारा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल.

दूरस्थ ई-मतदान कालावधी २२ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि २४ **ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल**. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इन्टाईम इंडियो प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई-मतदान यंत्रणा बंद करण्यात येईल.

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे १९ ऑगस्ट, २०२२ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मुदतीची तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यवतीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यवती कंपनीची सदस्य बनल्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यवती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वताधारण सभेता मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यवती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यवतीने अगोदरच लिंक इन्टाईम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल.

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा बापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेला जपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

ई-मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-मतदान पुरितका पहावी किंवा enotices@inikintime.co.in. येथे ई-मेल पाठवारे अथवा लिक इन्टाईम द्वारा देण्यात आलेल्या इन्मेल आसडी साधावा ०२२-४९९८६० किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी: rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तकार/समस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा.

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ अन्वये, कंपनीचे सदस्यांचे रिजस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिक 9९ ऑगस्ट, २०२२ ते २४ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या

सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वतः मतदान करू शकतील किंवा सभेस उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विहित प्रपत्राद्वारे /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यार प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील. रिद्धी सिंथेटिक्स लिमिटेड करि

> स्वाक्षरी / -नितीन परब पूर्ण वेळ संचालक

डीआयएनः ०९५१८९९९

दिनांक : १ ऑगस्ट, २०२२

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉपॉरेशन लि. युनिट २०३ आणि २०४, २ रा मजला, ''ए'' विंग, नवभारत इस्टेट, झकारिया वंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई-४०००१५ महाराष्ट्र सीआयएन क्र.: यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **०८–मार्च-१९** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री/सौ. मुकेश कुमार जैन (अर्जदार) श्री/सौ. ममता मुकेश जैन (सह-अर्जदार) यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १५२०७८९/- (रुपये पंधरा लाख वीस हजार सातशे एकोणनव्वद मात्र) २८-फेब्रु-१९ रोजीस सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परंतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार असलेले प्राधिकृत अधिकारी यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये <mark>२९–जुलै–२०२२</mark> रोजी घेतला आहे. विशेषतः वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही त्र्यवहार हा **वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (विरार शाखा)** यांस रक्कम **रु.** १५२०७८९/- (रुपये पंधरा लाख वीस हजार सातशे एकोणनव्वद मात्र) अधिक त्यावरील त्र्याज इ. यासाठी भाराअधीन राहील.

स्थावर <u>मिळकतीचे वर्णन</u>

प्लॉट क्र ४ जलाराम सोसायटी, कमल नि घंटीसमोर, बिलमोरा चिखली रोड गानदेवी महाराष्ट्र

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda December | Destricted

प्रभादेवी शाखा, कामना को-ऑप.हौ.सोसा., एस.के. भोत रोड, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२८, भारत. द्र.: +९१ २२ २४३५ ०११२/२४२२ ९४४०/ +99 77 7836 8990/7877 0368 ईमेल: prabha@bankofbaroda.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता मात्र)

गअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रेकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००५ ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या **नियम** अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३.०५.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. अ**ब्दल मोबिन नाझरूछा चौधरी, मे. चौधरी मेटल इंडस्ट्रिज चे प्रोप्रायटर** यांना सूचनेत नमृद केलेर्ल रक्रम रु. ४,७५,३२,५१६.७१/-(रुपये चार कोटी पंच्याहत्तर लाख बत्तीस हजार पाँचशे सोळा आणि **रकाहत्तर पैसे मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

वेशेषत: रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन . ग्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा **सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप**-लम (४) सहवाचता सदरहू सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांन प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक **२९ जुलै, २०२२** रोजी घेतला. . शिषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श

यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा च्या सूचनेमधील नमूद रक्रम रु. ४,७५,३२,५१६.७१/-(रुपये चार कोटी पंच्याहत्तर लाख बत्तीस हजार पाचशे सोळा आणि **एकाहत्तर पैसे मात्र)** वजा १,३०,५१,४४७.०० (रूपये एक कोटी तीस लाख एकावन्न हजार चारशे सत्तेचाळीस ात्र) आणि सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज आणि देयाच्या अंतिम तारखेपर्यंत परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्य अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३च्या उप-कलम (८) च्या ारतुदींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत फ्लॅट क्र. ६०६, ६वा मजला, ए विंग, मोमाई रेसिडेन्सी, टार कॉलनी, मानपाडा क्रॉस रोड, डोंबिवली पूर्व, तालुका-कल्याण, ठाणे ४२१२०१ . मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत फ्लॅट क्र. ४०८, ४था मजला, के विंग, प्रेमियर रेसिडेन्सी लबीएस मार्ग लगत, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.

दिनांक : २९.०७.२०२२ (सुकेश कुमार सिंग) प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

> परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सुचना

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ("आयएचएफएल")** चे सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 02.07.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.13,53,646.37 (रूपये तेरा लाख त्रेप्पन हजार सहाशे छेचाळीस आणि सदतीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. M011OXXIII-01 (आयएचएफएल चा यापूर्वीचा कर्ज खाते क्र. HLAPBOR00368876) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **महेश** बापू बागुल, विमल बापू बागुल, बापू ताराचंद बागुल आणि मुकेश बापू यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर **आयएचएफएल** यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिर्षक आणि स्वारस्य **इंडियाबुल्स असेट्स** रिकन्स्ट्र<mark>क्शन कंपनी लिमिटेड</mark> यांना दिनांक 31.12.2021 च्या नेमणूक करारा द्वारे ट्रस्ट असलेल्या इंडियाबुल्स एआरसी- XXIII यांच्या स्वाधीन केले आहेत. त्याचबरोबर इंडियाबुल्स एआरसी- XXIII ट्रस्ट यांची <mark>ट्रस्टी</mark> या नात्याने **इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** यांनी वरील कर्ज खात्याचे सर्व अधिकार शिर्षक आणि स्वारस्य असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड ("एसीआरई") यांना दिनांक 29.06.2022 च्या नेमणूक कराराद्वारे स्वाधीन केले आहेत.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **ातिकात्मक ताबा 27.07.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 13,53,646.37 (रूपये तेरा लाख त्रेप्पन हजार सहाशे छेचाळीस आणि सदतीस पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

पलॅट क्र. 202, दुसरा मजला, इमारत क्र. ई-13 पूनम सागर कॉम्प्लेक्स, सेक्टर 9, शांती नगर, परिवार हॉटेल जवळ, मीरा रोड पूर्व, जि. ठाणे ४०११०७, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७

सही/ अधिकृत अधिकारी तारीख: 27.07.2022 असेटस केअर एन्ड रिकन्स्टक्शन एन्टरप्राईज लिमिटेड (102- ट्रस्ट)

> शेरिफांची सूचना स्थावर मिळकतीची लिलाव विक्री मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. ११४८ सन २०१९ वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ७ सन २०२२

मधील अंतरिम अर्ज क्र. १९५९ सन २०२२

मयुर मंगलदास कोठारी ...हुकूम धारक/वादी

कै. नीरज व्ही. व्होरा द्वारा त्यांचे कायदेशीर वारस यांची मत्ता ...प्रतिवादी/न्यायनिर्णित कर्जदार

वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. ११४८ सन २०१९ मधील वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ९ सन २०२२ मधील सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सन्माननीय श्री. न्यायाधिश बी.पी. कुलाबावाला यांनी जारी केलेला दिनांक ७ जून, २०२२ रोजीचा आदेश, दिनांक १५ जुलै, २०२२ रोजीचा आदेश दिनांक २६ जुलै, २०२२ रोजीच्या आदेशाला अनुसरून <mark>२२ ऑगस्ट, २०२२</mark> रोजी वा पूर्वी **सायं. ५.०० वा**. पर्यंत शेरिफांच्या कार्यालयात पोहोचतील अशा पध्दतीने मुंबई येथे देय ''मुंबईचे शेरिफ'' यांच्या नावे काढलेल्या इसारा अनामत रक्कम म्हणून **रु. १०,००,०००/ - (रुपये दहा** लाख मात्र) च्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह न्यायालय खोली क्र. ०२, तळ मजला, उच्च न्यायालय, मुख्य बिल्डिंग, उच्च न्यायालय, मुंबई मधील सन्माननीय चेंबर न्यायाधिश, उच्च न्यायालय, मुंबई यांचेसमोर फ्लॅट क्र. ७०१, ७ वा मजला सह जोडलेली टेरेस, चामुंडा निवास, ''बी'' विंग, टागोर नगर, सांताकुझ (पश्चिम), मुंबई- ४०००५४) सह एकत्रित त्यातील असलेल्या वस्तु आणि जोडलेली पार्किंग स्पेस च्या लिलाव विक्रीकरिता मुंबईच्या शेरिफांद्वारे मोहोरबंद/बंद लिफाफ्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव १९ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० वा. पर्यंत मुंबईच्या शेरिफांच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक

वरील मिळकतीचे निरिक्षण १० आणि ११ ऑगस्ट, २०२२ रोजी द्. १.०० ते **प्रायं. ४.०० वा.** दरम्यान इच्छुक बोलीदारांना करता येईल.

विक्री ''जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने'' करण्यात येईल. प्रस्ताव मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. २.३० वा. न्यायालय खोली क्र. २२, तळ मजला, उच्च न्यायालय मुख्य बिल्डिंग, उच्च न्यायालय, मुंबई मधील प्तन्माननीय चेंबर न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समोर उघडण्यात आणि विचारात घेण्यात येतील. त्यावेळी प्रस्तावदार हजर राहून त्यांची इच्छा असल्यास त्यांचे प्रस्ताव वाढवू शकतात.

सन्माननीय न्यायालयाने कोणतेही कारण न देता कोणतेही प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारण्याचा त्यांचा हक राखून ठेवला आहे. विक्रीच्या अटी आणि शर्ती आणि प्रस्तावदारांद्वारे निष्पादित करावयाच्या हमीची प्रत रु. ५००/- (विना परतावा/विना समायोजित) प्रदान केल्यावर कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी ओल्ड सेक्रेटरीएट बिल्डिंग (नगर दिवाणी न्यायालय बिल्डिंग), तळमजला, मुंबई युनिव्हर्सिटीच्या पुढे, के. बी. पाटील मार्ग, मुंबई- ४०००३२ येथे स्थित शेरिफांच्या कार्यालयात उपलब्ध होईल. सदर दिनांक २९ जुलै, २०२२

मुंबईचे उप शेरिफ मुंबईच्या शेरिफांकरिता

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)</mark> सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 22.02.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 1,32,891.08 (रूपये एक लाख बत्तीस हजार आठशे एक्याण्णव आणि आठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHEBAD00348182 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 10.02.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **नरेंद्र कुमार जाधव आणि कविता नरेंद्र कुमार जाधव** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** चा नियम **8** अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक** ताबा 28.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 1,32,891.08 (रूपये एक लाख बत्तीस हजार आठशे एक्याण्णव आणि आठ पैसे फक्त) पुढील व्याज 10.02.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. 402, चटई क्षेत्र 245 चौ.फुट, चौथा मजला, ई 2 विंग, विष्णू वाटिका एनएक्स, सर्व्हे नं. 132, हिस्सा नं. 2, प्राथमिक शाळेसमोर, तलावाजवळ, बदलापूर गाव, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 421503.

तारीख : 28.07.2022 अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

> (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 10.05.2021 रोजी सचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू. 64,91,306.67 (रूपये चौसष्ठ लाख एकाण्णव हजार तीनशे सहा आँणि सदुसष्ठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00302377 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 07.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार संदीप विष्णू मोहिते आणि मोहिते नवनाथ विष्णू यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक** ताबा 27.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 64,91,306.67 (रूपये चौसष्ठ लाख एकाण्णव हजार तीनशे सहा आणि सदुसष्ठ पैसे फक्त) पुढील व्याज 07.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन घर - 1703, एच-विंग, सतरावा मजला, बालाजी सिम्फनी, 45/4, 45/8बी, 45/9, 45/18, गाव शिलोटर

मध्ये, सर्व्हे नं. 173/0, मुंबई - 410206 महाराष्ट्र, आणि खालीलप्रमाणे परिबध्द : पूर्व : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे पश्चिम : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे उत्तर : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे दक्षिण : टाइटल डीड मध्ये नमूद केल्याप्रमाणे

तारीख : 27.07.2022 अधिकृत अधिकारी

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

जाहीर उद्घोषणा (इन्सॉल्व्हन्सी ॲन्ड बँक्रप्टेसी बोर्ड ऑफ इंडिया (स्वेच्छा परिसमापन प्रक्रिया) रेग्युलेशन, २०१७ चा रेग्युलेशन १४)

क्रूगर एम ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या

फॉर्म ए

स्टेकहोल्डर्सच्या माहितीसाठी कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव क्रूगर ए ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट व्यक्तीचा स्थापनेची तारीख ०४ नोव्हेंबर, १९९६ कॉर्पोरेट व्यक्ती ज्या अंतर्गत स्थापित / कंपनी निबंधक, मुंबई, महाराष्ट्र नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण कॉर्पोरेट व्यक्तींचे कॉर्पोरेट आयडेंटीटी यु२९३००एमएच१९९६पीटीसी१०३७३४ कॉर्पोरेट व्यक्तीच्या नोंदणीकृत कार्यालय गट क्र. ३२९ए, ३३०, ३३२, ३३३ए, ३३३बी, आणि मुख्य कार्यालय (जर असल्यास) | ३३६बी आणि ३३६सी, गाव कलामगाव, ता. शहापुर, ठाणे-४२१६०१, महाराष्ट्र, भारत. कॉर्पोरेट व्यक्तीचे परिसमापन सुरु २९/०७/२०२२ होण्याची तारीख परिसमापकाचे नाव, पत्ता, ईमेल पत्ता, श्री. वेणुगोपाल माधवन पनिकर दूरध्वनी क्रमांक आणि नोंदणीकरण ए-८०१, नील सिद्धी टॉवर, सेक्टर १२, प्लॉट १९५, वाशी, नवी मुंबई-४००७०३, भारत. क्रमांक ईमेल: vmprmc@gmail.com द्रध्वनी क्र.:+९१ ९८२००८३००३ नोंद. क्र.:-आयबीबीआय/आयपीए-/आयपी-पी०११६२/२०१८-२०१९/११९१५.

दावे सादर करण्याची अंतिम तारीख २८/०८/२०२२ याद्वारे सूचना देण्यात येते की, क्रूगर एम ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांनी २९ जुलै, २०२२ रोजी स्वेच्छा समापनाला सुरुवात झाली आहे.

याद्वारे क्रूगर एम ॲण्ड ई इंडस्ट्रिज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड च्या स्टेकहोल्डर्स यांना त्यांच्या दाव्यांचे पुरावे बाब ७ च्या समोर नमूद केलेल्या पत्त्यावर परिसमापकांकडे २८ ऑगस्ट, २०२२ रोजीस किंवा पूर्वी पाठविण्यास सांगण्यात येत आहे.

वित्तीय धनकोंनी त्यांच्या दाव्याचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. सर्व इतर स्टेकहोल्डर्सने दाव्यांचे पुरावे व्यक्तिशः टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. चुकीचे आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांच्या पुराव्यांचे सादरीकरण शिक्षेस पात्र

दिनांक : ०२/०८/२०२२ सही/-ठिकाण: मुंबई वेणगोपाल माधवन पनिकः परिसमापव नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०११६२/२०१८-२०१९/११९१५

जाहीर सूचना

याद्वारे <mark>सूचना दे</mark>ण्यात येते की, **कै. कांता सजनदास सजनानी, हीरा पन्ना को. ऑपरेटीव्ह** हाऊसिंग सोसायटी लि., हीरा पन्ना शॉपिंग सेंटर, ताडदेवचे जंक्शन आणि भुलाभाई देसाई रोड, मुंबई - ४०० ०२६ येथे स्थित सदर दुकान क्र. ७६ आणि दुकान क्र. ८५ चे सभासद आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमध्ये दुकान 🛚 **क्र. ७६ आणि ८५** मध्ये १००% शेअर धारक असून त्यांचे २२.**०१.२०२२ रोजी** सदर दकान **क्र. ७६ आणि** दकान क्र. ८५ करिता कोणतेही इच्छापत्र न बनवता निधन झाले आणि वरील सदर दोन दुकानांचे त्यांची मलगी सौ. कोमल गल सेतपाल यांसाठी नामनिर्देशक केले होते.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा भन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या गुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. १०.३० ते सायं. ५.३० च्या मध्ये सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

परिसराचे परिशिष्ट/वर्णन

मुंबई शहर आणि उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये मलबार हिल आणि कंबाला हिल विभागाचा भुलाभाई देसाई रोड, हाजी अलि, मुंबई-४०० ०२६ धारक कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ७३८ (भाग) हीरा पन्ना को. ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., मुंबई - ४०० ०२६ (नोंद. क्र. बीओएम/डब्ल्युडी/एचएसजी/टीसी/३७६/८५-८६) मध्ये तळमजल्यावर सदर शॉप क्र. ७६, मोजमापित - २२१ चौ.फू. बिल्ट अप आणि शॉप क्र. ८५, मोजमापित २२१ वौ.फू. बिल्ट अप यासह शॉप क्र. ७६ चा दि. ३१.०३.१९८६ शेअर प्रमाणपत्र क्र. २५ अन्वये दहा पूर्ण देय शेअर्स, धारक क्र. ७७६ ते ७८५ (दोन्ही समाविष्ट) आणि सह शॉप क्र. ८५ चा दि. ३१.०३.१९८६ शेअर प्रमाणपत्र क्र. २८ अन्वये दहा पूर्ण देय शेअर्स, धारक क्र. ७९६ ते ७०५ (दोन्ही समाविष्ट) चे सर्व.

मुंबई: २ ऑगस्ट, २०२२ दिनांकीत

च्या वतीने आणि करिता सन्मा. सचिव दि हीरा पन्ना शॉपिंग शॉपिंग सेंटर को- ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि.२८.०८.२०१८ रोजीचे नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युडी/जीएनएल/(ओ)/८७९३ सन २०१८-१९ ताडदेवचे जंक्शन आणि भुलाभाई देसाई रोड, मुंबई - ४०० ०२६ -

(द्र. क्र. २३५१ ६३१८) (याआधी हीरा पन्ना सीएचएस लि. नावे ज्ञात े (हीरा पन्ना शॉपिंग सेंटर), हाजी अली कॉर्नर, मुंबई - ४०० ०२६.)

ठिकाण : मुंबई कंपनी सेक्रेटरी दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२२ एसीएस क्र.: ४१२७७

एसडब्ल्यू इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड करिता

इ मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना याद्वारे कळविण्यात येते की, प्रिसिजन वायर्सइंडिया लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची तेहतिसावी

प्रत्यक्ष प्रति सभासदांना पाठविण्याची आवश्यकता नाही. कंपनीचा वित्तीय वर्ष २०२१-२२ साठीचा वार्षिक अहवाल ज्यात ३३ व्या एजीएमची सूचना आणि

संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे. दुरस्थ इ मतदान : .. कंपनी कायदा (कायदा) २०१३ यांचे कलम १०८ यांच्या तरतुदींना अनुसरून त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड एँडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून सभासदांना इ मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी ु एजीएमच्या पर्वी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तरम्यान इ मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे

करू दिले जाणार नाही.

बी. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच शक्रवार. २६ ऑगस्ट २०२२ रोजी कंपनीच्या एकण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबुन असतील. सभेच्या दरम्यान देखील दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि असे सभासद जे सभेला उपस्थित असतील, आणि ज्यांनी एजीएमच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद एजीएमच्या दरम्यान दूरस्थ इ मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावू शकतात. अशा कोणत्याही व्यक्ती ज्यांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंद असतील केवळ अशा व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना सभे दरम्यान पन्हा मतदान करता येणार नाही. आहेत, ज्या व्यक्ती सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती करून प्राप्त करू शकते. सभासद दूरस्थ इ मतदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे

तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत मुद्दा क्रमांक १७ (बी) (१) मध्ये नमूद केलेल्या लॉगिन प्रक्रियेचा अनुसर करू शकते.

ही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसंदर्भात (एजीएमच्या पूर्वी / दरम्यान) कोणत्याही स्वरूपाच्या शंका / प्रश्न

| लाग इन प्रकार | हल्पडस्क तपशाल | |
|--|---|--|
| एनएसडीएल | लॉग इन संदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या उद्भवत असल्यास सभासदांनी | |
| यांच्याकडील | एनएसडीएल यांच्याशी हेल्पडेस्क साठी evoting@nsdl.co.in येथे किंवा टोल फ्री | |
| प्रतिभूती | क्रमांक १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा. | |
| सीडीएसएल | लॉग इन संदर्भात कोणत्याही तांत्रिक समस्या उद्भवत असल्यास सभासदांनी | |
| यांच्याकडील | सीडीएसएल हेल्पडेस्क helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा संपर्क | |
| प्रतिभूती | क्रमांक ०२२ – २३०५८७३८ किंवा ०२२ – २३०५८५४२ / ४३ येथे संपर्क साधावा. | |
| बुक क्लोजर आणि लाभांश | | |
| ३३ ज्या व्यक्ति मधेच्या उत्तेष्याने आणि विजीय वर्ष ३०३० - ३९ व्यक्तिय व्यक्षांष्ट्र शहर कामामानी | | |

तर गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अदा करण्यात येईल प्रि**सिजन वायर्स इंडिया लिमिटेड** करिता तीपिका पांडे